

कोरोना रोखण्यासाठी कराडमध्ये कडक उपाययोजना

वार्ताहर

कराड, दि. १७ - सातारा जिल्ह्यात ११ लोकांना कोरोनाची बाधा झाली असल्याने ही बाब चिंताजनक असून संचारबंदी, जमावबंदीतही लोक लपून-छपून छुट्या मार्गाने जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बाहेरील जिल्ह्यातील नागरिक हा सातारा जिल्ह्यात येणार नाही, यासाठी आणखीन कडकरित्या प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी, अशा सूचना पाटणचे आमदार तथा राज्याचे गृहपरिषद (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केल्या.

सातारा जिल्ह्यामध्ये एकूण ११ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यातील दोघांचा मृत्यू झाला असून एका रुग्णाची प्रकृती सुधारत आहे. तथापि, दोन दिवसांपूर्वी एकाच दिवसात चार संशयितांचे कोरोनाबाबतचे अहवाल सकारात्मक आले असून त्यामध्ये पाटण तालुक्यातील १० महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे. दरम्यान, कराड येथे दोन तर पाटण तालुक्यात एक असे तीन रुग्ण कोरोनाबाधित आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येथे अत्यंत खाली सातारा जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोरोनाच्या प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

सातारा जिल्ह्यात बाहेरून आलेल्या ३८० व्यक्तींना जिल्ह्यातील १० ठिकाणी असलेल्या केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. या केअर सेंटरमधील व्यक्तींची संख्या आता २८० झाली आहे. तसेच, जिल्ह्यातील नव्याने चार व्यक्तींचे कोरोनाचे अहवाल सकारात्मक आले आहेत, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिली.

सातारा जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात येणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. चेकपोस्टद्वारे तपासणीसुद्धा करण्यात येत आहे. या चेकपोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. संचारबंदीचे उद्घंन करून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येत असून सुमारे ५०० गुन्हे या काळात नोंद झाले आहेत. एकावेळी एका गुन्हामध्ये १०० ते

१२५ व्यक्तींचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी यावेळी दिली. दरम्यान, संचारबंदी व जमावबंदी असतानाही नागरिकांनी जिल्ह्यात येणे ही गंभीर बाब असून त्यावर कडक प्रतिबंध आणणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार देसाई यांनी केले. त्यातच पाटण तालुक्यातील डेरवन येथील एका १० महिन्यांच्या मुलाचा अहवाल सकारात्मक आल्याने परिस्थितीचे गंभीर नागरिकांना समजले पाहिजे. त्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी व नाकाबंदीची अंमलबजावणी आहे त्यापेक्षा अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे असेही ते म्हणाले.

केंद्र शासनाने ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा सुळीत पुरवठा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. पाटण मतदारसंघातील कोयनानगर येथील प्रकल्पाचे रुग्णालय असून या रुग्णालयात दिवसाकाठी २०० ते २५० लोक उपचारासाठी येत असतात. याठिकाणी आवश्यक ते औषधसठा देणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडून आवश्यक असणाऱ्या औषधांची मागणी मागवून घेऊन ते औषधसठा पुरवता, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

दरम्यान, येत्या २० एप्रिलनंतर काही बाबींना लॉकडाऊनमधून शिथिलता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर सदर माहिती जिल्ह्यातील लोकांना द्यावी. अनावश्यक गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच, जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययोजना, पाणीपुरवठा योजनांची कामे याबाबतसुद्धा नियोजन करावे, अशा सूचनाही ना.देसाई यांनी शेवटी केल्या.

या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदी वरीष्ठ अधिकारी उपस्थिती होते.

पाटणमध्ये बाजारपेठ २२ एप्रिलपर्यंत राहणार बंद

वार्ताहर

कराड, दि. १७ - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व प्रसार पाहता आणि पाटण तालुक्यातही कोरोना रुग्ण सापडल्याने तालुक्यातील महत्त्वाची असणारी पाटण नगरपंचायतीच्या हद्दीतील बाजारपेठ आजपासून (दि. १८ एप्रिल) २२ एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती पाटण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संजय चव्हाण यांनी दिली आहे. या बंददरम्यान औषधांच्या दुकानांसारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या आस्थापना सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग एवढेच नव्हे तर कोरोनाचा पाटण तालुक्यात झालेला प्रादुर्भाव यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशावेळी पाटण शहरातील बाजारपेठेत होणारी वाढती गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव

आणखी वाढू शकतो, या कारणास्तव व संधाव्य धोक्या लक्षात घेता पाटण नगरपंचायतीच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला. तथापि, संपूर्ण बंदच्या काळात पाटण नगरपंचायतीच्या हद्दीतील दुकाने, औषधांची दुकाने व शिवभोजन सुरूच राहिल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तालुक्यात उद्भवलेल्या परिस्थितीत गर्दी होऊ न देणे यासाठीच हा बंदचा निर्णय घेण्यात आला असून बंदच्या कालावधीत सर्व किराणा दुकाने, भाजीपाला विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे, असेही नगराध्यक्ष संजय चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. तथापि, या कालावधीत दुकानदारांनी लोकांच्या मागणीनुसार घरपोच सेवा देण्यात यावी मात्र कोणत्याही प्रकारे दुकाने उघडू नयेत, असे आवाहनही पाटण नगराध्यक्ष संजय चव्हाण यांनी केले आहे.

गावठी दारू बनवण्याचा अड्डा मुरुड पोलिसांकडून उध्वस्त

वार्ताहर

मुरुड जंजिरा, दि. १७ - मुरुड येथील गारमबी व नागशेत येथील जंगल भागात पारगाण येथील राहणाऱ्या व्यक्तीने गावठी दारू बनवण्याचा मोठा अड्डा निर्माण करून गुपचुपपणे दारू काढण्याचे काम सुरू केले होते. याबाबत मुरुड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रंगार पवार यांना बातमी मिळताच त्यांनी एक पथक तयार करून या गावठी दारूचा अड्ड्यावर छापा टाकला आणि तो उध्वस्त केला आहे. यावेळी हजारो रुपयांचा मालही हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारगाण येथे राहणारी

एक व्यक्ती गावठी दारूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करत असल्याची खबर मिळाली. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुबनवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून सदरील ठिकाणी धाड टाकण्यात आली. या कारवाईच्या दरम्यान प्राप्त झालेली शेकडो लिटर दारू नष्ट करण्यात येऊन सुमारे ११ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान, पोलिसांचा छापा पडताच पारगाण येथील मुख्य आरोपी हा फरार झाला आहे. त्याचा मुरुड पोलीस शोध घेत आहेत. फरार आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ खंड ब क फ इ प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.



NOTICE

NOTICE CUM ADDENDUM TO SCHEME INFORMATION DOCUMENTS (SIDs) & KEY INFORMATION MEMORANDUMS (KIMs) OF SCHEMES OF SBI MUTUAL FUND

Extension of revised cut-off timings for Schemes of SBI Mutual Fund

This is further to our notice published on April 07, 2020 informing the revised cut-off timings for subscription and redemption / switch for various schemes of SBI Mutual Fund from April 7, 2020 (Tuesday) to April 17, 2020 (Friday) [both days inclusive]. Investors are requested to note that, in line with the SEBI communication dated April 16, 2020 to AMFI, the revised cut-off timings as mentioned below for various schemes of SBI Mutual Fund is now extended till Thursday, April 30, 2020.

In case of Subscription:

- For Liquid and Overnight Funds – 12:30 p.m.
- For other than Liquid and Overnight Funds – 01:00 p.m.

In case of Redemption / Switch:

- For Liquid and Overnight Funds – 01:00 p.m.
- For other than Liquid and Overnight Funds – 01:00 p.m.

All other terms and conditions of the notice published on April 07, 2020 and the provisions of various SEBI Circulars related to applicability of NAV in case of both subscription and redemption / switch shall remain unchanged.

All other terms and conditions of the Schemes remain unchanged. This addendum shall form an integral part of the SIDs / KIMs of the Schemes of SBI Mutual Fund as amended from time to time.

Investors are requested to kindly take note of the above.


For SBI Funds Management Private Limited
Sd/-
Ashwani Bhatia
Managing Director & CEO

Place: Mumbai
Date: April 17, 2020

Asset Management Company: SBI Funds Management Private Limited (A Joint Venture between SBI & AMUNDI) (CIN: U65990MH1992PTC065289) **Trustee:** SBI Mutual Fund Trustee Company Pvt. Ltd. (CIN: U65991MH2003PTC138496) **Sponsor:** State Bank of India **Regd Office:** 9th Floor, Crescenzo, C - 38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 **Tel:** 91-22-61793000 • **Fax:** 91-22-67425687 • **E-mail:** partnerforlife@sbiimf.com • www.sbiimf.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

SBIMF/2020/APR/07



NOTICE

Notice is hereby given for the following:

1. Launch of SBI Fixed Maturity Plan (FMP) - Series 33 (1128 Days) and SBI Fixed Maturity Plan (FMP) - Series 34 (3682 Days)

Notice is hereby given for the launch of following close-ended debt Schemes:

Scheme Name(s)	NFO Opening Date	NFO Closing Date
SBI Fixed Maturity Plan (FMP) - Series 33 (1128 Days)	April 23, 2020	April 27, 2020
SBI Fixed Maturity Plan (FMP) - Series 34 (3682 Days)	April 23, 2020	April 28, 2020

The investment objective of the Schemes is to endeavor to provide regular income and capital growth with limited interest rate risk to the investors through investments in a portfolio comprising of debt instruments such as Government Securities, PSU & Corporate Bonds and Money Market Instruments maturing on or before the maturity of the Scheme. The minimum application amount for investment in the Schemes is ₹5000/- and in multiples of ₹1/- thereafter. The Schemes has two Plans – Regular and Direct. Both the plans have two options viz. Growth and Dividend. No repurchase / redemption of the units shall be allowed before the maturity of the Schemes and the Schemes would be listed on BSE Limited (BSE) in order to provide liquidity. For more information on the Schemes, you are requested to get in touch with the nearest Official Point of Acceptance of SBI Mutual Fund.


Product Labeling

SBI Fixed Maturity Plan (FMP) - Series 33 (1128 Days) and SBI Fixed Maturity Plan (FMP) - Series 34 (3682 Days)

These products are suitable for investors who are seeking*:

- Regular income over long term
- Investment in Debt / Money Market Instrument / Govt. Securities

Riskometer



Investors understand that their principal will be at moderate risk

*Investors should consult their financial advisers if in doubt about whether the products are suitable for them.

2. Maturity of SBI Debt Fund Series B - 46 (1155 Days)

In terms of the Scheme Information Document, SBI Debt Fund Series B - 46 (1155 Days) (the Scheme) will mature on Wednesday, April 22, 2020 and accordingly, units of the Scheme shall be suspended from trading from the respective stock exchange.

For SBI Funds Management Private Limited
Sd/-
Ashwani Bhatia
Managing Director & CEO

Place: Mumbai
Date: April 17, 2020

Asset Management Company: SBI Funds Management Private Limited (A Joint Venture between SBI & AMUNDI) (CIN: U65990MH1992PTC065289) **Trustee:** SBI Mutual Fund Trustee Company Pvt. Ltd. (CIN: U65991MH2003PTC138496) **Sponsor:** State Bank of India **Regd Office:** 9th Floor, Crescenzo, C - 38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 **Tel:** 91-22-61793000 • **Fax:** 91-22-67425687 • **E-mail:** partnerforlife@sbiimf.com • www.sbiimf.com

BSE Disclaimer: It is to be distinctly understood that the permission given by BSE Ltd. should not in any way be deemed or construed that the Scheme Information Document has been cleared or approved by BSE Ltd. nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Scheme Information Document. The investors are advised to refer to the Scheme Information Document for the full text of Disclaimer Clause of BSE Ltd.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

SBIMF/2020/APR/08



NOTICE CUM ADDENDUM

This notice cum addendum sets out the changes to be carried out in the Scheme Information Document (SID), Key Information Memorandum (KIM) of Tata Digital India Fund, Tata Resources & Energy Fund, Tata Infrastructure Fund, Tata Ethical Fund, Tata Young Citizens' Fund, Tata India Pharma & Healthcare Fund for reallocation of fund management responsibilities.

Effective date: 20th April, 2020

Sr No	Scheme	Fund Manager (Existing)	Fund Manager (From effective date)
1	Tata Digital India Fund	Sailesh Jain Meeta Shetty (Assistant Fund Manager)	Meeta Shetty (Lead Fund Manager) Rahul Singh (Co-Fund Manager)
2	Tata Resources & Energy Fund	Sailesh Jain Satish Chandra Mishra (Assistant Fund Manager)	Satish Chandra Mishra (Lead Fund Manager) Rahul Singh (Co-Fund Manager)
3	Tata Infrastructure Fund	Rupesh Patel Abhinav Sharma (Assistant Fund Manager)	Abhinav Sharma (Lead Fund Manager) Rupesh Patel (Co-Fund Manager)
4	Tata Ethical Fund	Rupesh Patel Ennette Fernandes (Assistant Fund Manager)	Ennette Fernandes (Lead Fund Manager) Rupesh Patel (Co-Fund Manager)
5	Tata Young Citizens' Fund	Sonam Udasi (Equity Portfolio) Ennette Fernandes (Assistant Fund Manager) Akhil Mittal (Fixed Income Portfolio)	Amey Sathe (Lead Fund Manager - Equity Portfolio) Rahul Singh (Co-Fund Manager - Equity Portfolio) Akhil Mittal (Fixed Income Portfolio)
6	Tata India Pharma & Healthcare Fund	Sailesh Jain Meeta Shetty (Assistant Fund Manager)	Meeta Shetty (Lead Fund Manager) Rahul Singh (Co-Fund Manager)

Details of Rahul Singh (Co-Fund Manager for Tata Digital India Fund, Tata Resources & Energy Fund, Tata Young Citizens' Fund, Tata India Pharma & Healthcare Fund)

Name and Age	Qualification	Brief Experience: (10 years)
Rahul Singh - 48 years	B. Tech, PGDBM	From October 2018 to date with Tata Asset Management Ltd. He is Chief Investment Officer-Equities at Tata Asset Management Ltd and reporting to Chief Executive Officer & Managing Director. From July 2015 to October 2018 with Mpsand Capital Investment Advisors LLP as Managing Partner. From August 2010 to March 2015 with Standard Chartered Securities Ltd. as Managing Director Reporting to CEO.
Total Experience Years	23 Years	
Fund Manager for:	Tata Balanced Advantage Fund	

Details of Amey Sathe (Fund Manager for Equity Portfolio of Tata Young Citizens' Fund)

Name and Age	Qualification	Brief Experience: (10 years)
Amey Sathe - 37 years	MMS, CFA	From May 2015 till date working with Tata Asset Management Ltd as Research Analyst, tracking Banking and Financial Services sectors. From June 2018 he is also the Assistant Fund Manager for Tata Banking and Financial Services Fund & Tata Equity P/E Fund. Reporting to Chief Investment Officer- Equity. From October 2009 to May 2015 with JM Financial Institutional Securities Ltd as Assistant Vice President Equity Research, tracking Banking and Financial services sector. Reporting to Head of Research.
Total Experience Years	12 Years	
Assistant Fund Manager for:	Tata Banking and Financial Services Fund, Tata Equity P/E Fund.	

Notes:-

- The above revision will be implemented prospectively and shall remain in force till further notice.
- This notice cum addendum will form an integral part of the SID & KIM of the schemes.
- All other terms & conditions of the SID & KIM read with other addendums including type of scheme & risk-meter remain unchanged.

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Corporate Identity Number: TAML - U65990-MH-1994-PLC-077090



NOTICE NO. 5

With reference to Notice No. 2 dated April 06, 2020 and in light of RBI Press Release dated April 16, 2020 on extension of time line for amended trading hours of various RBI regulated markets till April 30, 2020, it has been decided to extend period for applicability of reduced cut-off timing. Therefore the revised cut-off timing as given below shall be applicable for the period from April 7, 2020 (Tuesday) to April 30, 2020 (Thursday) [both days inclusive]:

In case of subscription

- For Liquid and Overnight Funds – 12:30 p.m.
- For other than Liquid and Overnight Funds – 01:00 p.m.

In case of Redemption

- For Liquid and Overnight Funds – 01:00 p.m.
- For other than Liquid and Overnight Funds – 01:00 p.m.

With respect to above change, please refer below table of existing cut off time and temporary new cut of timings:

Sr No	Transaction type	Scheme	Existing cut off time	New cut off timings
1	Subscription	Liquid and Overnight schemes	1.30 PM	12.30 PM
2	Subscription	All schemes other than Liquid and Overnight schemes	3.00 PM	1.00 PM
3	Redemption	For all schemes, including Liquid and Overnight schemes	3.00 PM	1.00 PM
4	Switches	For all schemes, including Liquid and Overnight schemes	3.00 PM	1.00 PM

All other provisions of various SEBI Circulars related to applicability of NAV in case of both subscription and redemption shall remain unchanged.

For NIPPON LIFE INDIA ASSET MANAGEMENT LIMITED
(formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited)
(Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

Mumbai
April 17, 2020

Sd/-
Authorised Signatory

Make even idle money work! Invest in Mutual Funds

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.